

आज मुख्य अर्थात् वरस्थेच्या नावाखाली गेल्या 20 वर्षांपार्सन प्रकीर्णाच्या दावांपीला देश बदलता आहे. सेचा, अमरीकेमध्ये नेशनल इंडिपॉर्ट्युट असाऱ्या अनेकप्रकारी प्रकार अशा वर्तमानात ओळजो आपल्यावर लादले जात आहे. गंधीजीचा संदेश होता की, परिचयात वर्तमाने ओळजो आपल्यावर लादले जात आहे. श्रमविषयक कायव्हाचा याचाले जात आहे. नाधीजोंचे विचार समजावृत्ताच्या पर्यावरणाविषयक की, मुकाल त्याचा या मोर्डिला विशेष होता. परिचयात देशांनी स्वतंत्र्यात तर असे लक्षात येते खण्डाची अमर्याद प्रमाणात हानी केली आहे. आता त्याची आगे काय यारात, दीन, अफ्रिकासारख्या देशाकडे गंभीरबाबां तात्पर्यात विचार या अरोग्याचा प्रश्न गमीर काला आहे. आणी मात्र योजनावर योजना आवधी व गांधीजीदी तात्पर्यात विचाराची या देशात नितात गण आहे.

संचर्च यंत्र :-

1. Tendulkar D.G. "Mahatma Life of Mohandas Karamchand Gandhi" (1952)
2. महात्मा गांधी संकलित वार्ड. म्य. खंड-12, नवजीवन द्रस्त इंडिया, अहमदाबाद (1967)
3. अन्यकर एन.आर. 'गांधी' महात्मा गांधी - नंगनाल बुक द्रस्त इंडिया, नई दिल्ली (1967)

- मासिके :-
1. लोकराज्य - अंकनंदोबर 2010, 2014
 2. कूरुक्षेत्र - अंकनंदोबर 2010
 3. वर्तमानपत्रे -

1. दैनिक लोकमत :- दि. 30 सप्टेंबर 2012
2. दैनिक देशोन्नती :- दि. 30 सप्टेंबर 2012

गंधीजीच्या स्फुट विचारातील सामाजिक दृष्टीकोन

प्र. शेगत आर. प्ल.
एम जे एस कोलेज, श्रीगंगाडा
दि. अहमदाबाद
मो. ९४२०६६६९९०

E-Mail : mthorat02@gmail.com

२ अंकनंदोबर १८६९ गेंजी गुजरातपरिव योग्यादर येथे महात्मा गंधीजीचा कम द्याला, बालपण पोरवटमध्येच रोडे, गुजरातपरिव तसेव प्रथमचात्य विचारकांगाच्या विचारांनी प्राप्तिवाच घेतले. इंडिपॉर्ट्युट यशोंवरील उच्च शिक्षण घेत अमरावतीनांन गोविंदराव तत्त्वज्ञानानं व्यापाराच्या कायणिमितीने ते आपकंकला गेले, तोयेच ते २० वर्ष गोविंद जनेवरी २७९४, पद्ये गांधीजी भागात आहे. त्यांनी गुजराती वेळत कम चरायाचा नियम घेतला. महायुद्धाच्या कायात महात्मा गांधीजीनी गजकाळात प्रवेश करावाचार येते. मात्रमध्ये आश्रम स्थापन करावाचे अपलब्ध अनुयायात्मक ते तेवे गह लगाले. तेषुनच त्यांनी विचार आदेलनात प्राप्त केला? महात्मा गांधी उच्च वृद्धिमत्रेवे व्यापकमत्व जागत अदिसा, समाजहं, अपाप्रहं, अपाप्रद, अपाप्रत, अपाप्रत्य, विचार पाठाले त्याला व्यापत प्रसिद्धी मिळली. गस्त, निर्भयात, अस्य, पाडले?

याशिवाय महात्मा गंधीजीनी आपले स्फुट विचार माडले याचमध्ये अवश्यक, वाग्नुल्यापा, असुगासार, इच्छा, क्षमा, गुरु, खेती, शिक्षण, सामाजिक विचार, नदया, नेतृत्व, नीतिकला, पुरुर्मा, पुरुषित, आहार, प्रातिकार, महात्मा, आर्द्ध-वडाले, मृत्यु, सापो माडले ते विचार महायाच्या जवळ जाणी होने. म्हणून त्यांचे विचार आत्मविश्वासांगूण पाप्य केले. हे विचार त्यांनी मदतुरुद्धर्म व्यापाराचे गविले आहे. पुरुषितम : गणांजी, म्हाणात माझा पुरुंजमाव व पुरुंजमाव विश्वास आहे. आपले मध्ये मार्गील जपातील सकागावे पाणगम पाणगमन होणी होणी नाही. त्यामुळे विचार माझांनी नाही. माडले याची मिळता नाही. याश त्यालाही ला. शकागार नाही.

२. मासिहरं : नक्तमा गतिमा यासिहरन्ना पूर्ण विशेष होते लायनी विलायतेला जाताना आपल्या आईला यासिहरा कृष्णा. गही असे रापवरुच यासिले होते ते हऱ्यातात चुक वा चरोबर मासाने गम, अडी आदिदे मेवत करू नये हा माझ्या यासिहर विलायतेना आण आहे. खत्रीला जिवत ठेवायात्या यासिहरनही काही यिमा असली याईजी. ज्या प्रणा वाळसायायाकीतीली आणा कल्याण नही कोणत्याही अवशेषे सामाचाराने मनुष्य निवात येडू येकल आशा कोणत्याही वातिव्यात मासिहरा. आपवरुपक नही उंचे माझे मत आहे की, यासिहर पाण्याकीता नही आण्या तर कसी शाश्वता एपेक्षा शेळ आहेत तर मा आपण त्याव॑ अनुक्रमण करू नये. यासिहर मासिहर पाण्याकीता नियमाने असेही तर म्हायाकरिता यासिहर अनुकूल नही. असे अनुकूल यासिहर अवस्था आहे त्यावरीषी दुट्ट्या ते योग्य नही.^५

३. सामालिक आदरा : यापीला स्नानात जेंडी यामासाला विशेष वायदे व पप्पा पटत गहीत आणि तो समाजपासून विवृत होते त्यावरीषी दोन असांठो अमा पापास आपल्या कल्यानेतील आदरा जगत रहाव असांठो आपल्या

तद्वाह त्याच्या आवधानापूर्वी वराम तिकाचे मध्यात्र मापडल मंट कम वापर १६०० ग्राम असले आले नाही याची त्याल घेत नसी. तीकाचे मध्यात्र मापडल मंट कम वापर १६०० ग्राम असले जास्तीत त्याची गोट त्याची काळी त्या जपारदाना लिगेल कर्यापासाठी पुरेशी असते इतर लोकांनी आपले जावत गारदानावे आणि त्यांनी एवढी गोट त्याची काळी त्या जपारदाना लिगेल कर्यापासाठी पुरेशी असते इतर लोकांनी आपले जावत गारदानावे आणि त्यांनी एवढी गोट त्याची काळी त्या जपारदाना लिगेल कर्यापासाठी पुरेशी असते इतर लोकांनी आपले जावत गारदानावे आणि त्यांनी

ଅର୍ଥାତ୍ : ମନୁଷ୍ୟଙ୍କ ଜୀବନକୁ ପରିବର୍ତ୍ତନ କରିବାରେ ଯେତେ ଏହାର ପରିବର୍ତ୍ତନ କରିବାରେ ଯେତେ ଏହାର ପରିବର୍ତ୍ତନ କରିବାରେ ଯେତେ ଏହାର ପରିବର୍ତ୍ତନ କରିବାରେ

मामान कराया, आदर्शप्रवाह वर्षा तथा अन्य विद्युतीय संस्कृति के लिए जल को बढ़ावा देने का उद्देश्य रखता है। इसके अलावा यह जल की विद्युतीय वितरण के लिए भी उपयोग करता है। इसके अलावा यह जल की विद्युतीय वितरण के लिए भी उपयोग करता है।

पेंड्र जापानी करता था यार्डजनी महली, यार्ड विवाह करता थार्डजे, करण तार्डी असमा कर्ल है यिबा दुर्घटन : गार्डिनी जै तारा माइल तारा त्यक्ति केला आहे याचा मार्गिनीन मास्टक्याव अवधित लोकाना मुर्दमा तारी

କାହିଁ କାହିଁ କାହିଁ କାହିଁ କାହିଁ କାହିଁ କାହିଁ କାହିଁ କାହିଁ କାହିଁ

अत्र यह व्यापार कोणारकी मोरेंगाला गयी, या तिनही सबसे अल्प व्यापार था जिसने पुष्पालंगा दृग्मि मानाएँ। पुष्पालंगा कल मरे, न्यून त्याते युवतीतां तापां तापां यात्रा करने पाया गया बल्कि भृत्याले वैदेय तिकां आणि खचक्य उद्दिष्ट्याचित आहे।

କାହାର ପାଇଁ ଏହାର ନିର୍ମାଣ କରିବାକୁ ଆପଣଙ୍କ ଦେଖିଲୁ ନାହିଁ ।

दृष्टव्यात मापुन् स्वर्ग- अपलक्ष्या निरावृता [निर्वाके असाधा] ॥५॥ त्वा प्रमाणात् ईश्वर- त्वाल त्वे कृष्ण देतो तो आपाले हेतु आगि अपलक्ष्या योज्या नियम उक्तं स्वरूपं निश्चक अपाले ॥६॥ त्वा

ପାତାରେ କିମ୍ବା କିମ୍ବା

७ नाम : विजयनाथ दत्त अपार्टमेंट नं० १०३ ब्रह्मपुर लोकगाँव गोपनी कल्पाल मुख्य रस्ते पर स्थित है। इसका नियंत्रण विजयनाथ दत्त द्वारा किया जाता है।

उत्तमा य खार आपाद नैव होता पदा । ३५ जना ४० १८८५

म. गांधीचे स्त्री सुधारणे विषयक विचार

प्रा. डॉ. वानखेडे पुस्तक
(राज्यशास्त्र विभाग)

ଶୈଦ୍ୟାଳ୍ୟ

प्रत्येक यशस्वी पुरुषामाने एक स्त्रीवा होत अमर्तो उसे स्त्रीवे कौतूक करें जाते। प्रधीन कल्पयास्तु ते आजपर्यंत स्त्रीयाना मालाता पाहिजे या प्रपागत समाज दिला जात नहीं। ऐसे पाहता एक स्त्री एकात वेळी दोन घराना प्रकाशित करते। आज हुँड्यासाठी भिटा होणारा आस स्वर्णवर्षल आवायात। स्थिरग्रहलया या बांधूपदे पाहिलास खद याटते।

पुरुषप्रथम संस्कृतीति स्वीकारन कर्मी खान दिले जाते स्थायीना बरोबरीदे ध्यान देउन सम्भवपूर्वक यापार्क दिले गंभीर पाहिजे झीली स्थानत्रय देउन तिथ्या विचारणी कठर कर्ती पाहिजा न्यी ही आत्मेत्या सफलताला समोरे जाणपारिचा सातत प्रस्तुत कर्ती स्त्री ही उपसमाजीन मरणप्राप्ती जे नशीबात झाङे तेच घोले पाहिजे या विचारलर देउन पोहचते स्त्री ही पुरुषाशी सातत तडऱाड करपाचा प्रयत्न करते करी तरी हस्ताते आहे

अवधारणा तथा जगयणस्ती गत्यात् पूर्णी विभाग
स्थी जर रिश्वर अविहित असेले तर तिचाक ई केंद्रो में विभागान्वयनापासून मुला करण्यास्ती महात्मा ज्योतिराव फुटे, सामिनीबाई फुटे डॉ विवाहासंज्ञ आंडवडकर यांनी आपला देह घेंटनासारखा द्युतिवाला लोयाच्या सहातीकरणासाठे महात्मा गांधी यांनी आपले विवाह माझेले आणो विभागान सताऱ्या देखेन त्याचा विकास केला पाहिजे लाच्या विचाराची कटर केली पाहिजे लोयांना पुरुषा प्रभावाचे समाजात समान आसांचे पाहिजे तरच स्त्रीयांने सखलीकरण होऊ शकतो स्त्रीयांच्या अविकाससंबंधी केलेले प्रयत्न :

स्त्रीयाचा आविकारात्मक प्रभाव
करण्यात आली होती १३ या शतकात इलेखिका नेही वूटल्लिटन क्षापण्यात आणल्या गांधीच्या कृपीतून महिला अधिकारांचा पुरुषरांना तरखुद केला. १७२२ मध्ये प्रकाशित जातेसे लूस्टरेन क्रापरचे फैलडीकेनन्हां आणि द राइट्स ऑफ मूनेन हेप्रेसन महिला सेबलीकरणातु पुरुषस्कार करणारे होते. १९ या आठवाची कॅडी स्टेन निवापन वित्तमध्ये घेण्यात आली. ती गोपनीयता आविकारात यांनी या रानड गोपळ गोपे आग्रहकरा महिला

अध्यगनाचे उद्देशः
१. महात्मा गांधीच्या स्त्री निष्पक विचारांचा अभ्यास करणे